

सन २०११-१२ करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान योजनेतून मंजूर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मंजूरी देणेबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१६/प्र.क्र.१४/का.-१९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १४/१०/२०१६

वाचा -

१. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. केंद्रीय-२०१६/प्र.क्र.१४/का.-१९, दि.११/०४/२०१६
२. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.केंद्रीय २०११/प्र.क्र. ४४/का-१९, दि.१७/०१/२०१२
३. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.केंद्रीय २०११/प्र.क्र. ४४/का-१९, दि.२६/०४/२०१२
४. आयुक्त आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.भासअनु-२०१३/ प्र.क्र.१३/ का.८(४)/ ६८१, दि.२९/०१/२०१६
५. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, धुळे यांचे पत्र क्र. प्रशा/२११२/२०१६, दि.२८/०४/२०१६

प्रस्तावना (Preamble) -

सन २०११-१२ करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान या योजनेतून संदर्भ क्रमांक २ व ३ येथील शासन निर्णयान्वये रस्त्यांच्या कामांना मंजूरी प्रदान करण्यात आलेली होती. या मंजूर कामांपैकी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील रु. १६९४.४७ लक्ष किंमतीच्या रस्त्यांची कामे इतर योजनेतून पुर्ण झालेली असल्याने सदर निधी संबंधित प्रकल्प अधिकारी यांचे स्तरावर अखर्चित आहे. सबब, सदर मंजूर निधीतून व सदर निधीच्या व्याज रक्कमेतून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आश्रमशाळांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या प्रस्तावांना वाचा क्र. १ येथील मान्यता देण्यात आली आहे. वाचा क्र. ५ येथील पत्रान्वये अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, धुळे यांनी प्रदान केलेल्या वित्तीय मर्यादेत सदर रस्त्यांच्या कामांची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केली आहेत. सदर रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती.

शासन निर्णय (Government resolution)-

शासन आता या निर्णयाद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सोबत जोडलेल्या परीशिष्टातील एकूण रु. २१०४.०७ लक्ष किंमतीच्या ३१ रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

| शासन निर्णय दिनांक ०३/०६/२०१३ मधील अ.क्र. | कामाचा तपशील | कामाचा अंदाजित खर्च (रु लक्ष) |
|---|--|-------------------------------|
| १ | महुखाडी ते गुलीअंबर रस्ता सुधारणा करणे कि.मी.०/०० ते २/६०० ग्रा.मा.७ ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार | ७४.५७ |
| २ | कोठाली कुवा ओहवा खाई रस्ता सुधारणा करणे. इजिमा-७० कि.मी.३/०० ते ७/०० ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार | ९८.१४ |
| ३ | तालंबा आश्रमशाळा जोडरस्ता सुधारणा करणे . इजिमा-२० कि.मी.०/०० ते ०/४०० ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार | १८.३७ |
| ४ | शेल्टापाणी रांजणी रस्त्याचे बांधकाम करणे. ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार | ९९.७१ |
| ५ | कुंभारखाण आश्रमशाळा जोडरस्त्याची सुधारणा करणे. ग्रामा-१ कि.मी.०/०० ते १/२०० ची सुधारणा करणे. ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार | ३१.२७ |
| ६ | खडकुवा मे महुखाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कि.मी.०/०० ते ३/२०० ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार | ७२.२६ |
| ७ | तलाई ते शासकीय आश्रमशाळे पर्यंत रस्त्याचे बांधकाम करणे.ता.धडगांव जि. नंदुरबार. | २४.९५ |
| ८ | असली ते शासकीय आश्रमशाळे पर्यंत रस्त्याचे बांधकाम करणे.ता.धडगांव जि. नंदुरबार. | २४.९६ |
| ९ | काकर्दा ते शासकीय आश्रमशाळे पर्यंत रस्त्याचे बांधकाम करणे.ता.धडगांव जि. नंदुरबार. | २४.९९ |
| १० | मांडवी ते शासकीय आश्रमशाळे पर्यंत रस्त्याचे बांधकाम करणे.ता.धडगांव जि. नंदुरबार. | २४.९५ |
| ११ | हातधुई ते शासकीय आश्रमशाळे पर्यंत रस्त्याचे बांधकाम करणे.ता.धडगांव जि. नंदुरबार. | २४.९८ |
| १२ | प्ररामा-१ पासून तलावडी ते दिवळपाणी पाडा रस्ता कि.मी. ०/०० ते २/०० ग्रामाचे बांधकाम करणे. ता. धडगांव, जि.नंदुरबार | ८६.३० |
| १३ | दिवळपाणी पाडा ते हातमुरवडी निकदरी पाडा रस्ता कि.मी. २/०० ते ४/०० चे बांधकाम करणे. ता. धडगांव, जि.नंदुरबार | ८७.४६ |
| १४ | रा.मा.३ ते गंगापुर घंटाणी रस्ता ग्रा.मा.१८ ची सुधारणा करणे.पुलाजवळ संरक्षण भित बांधणे. कि.मी.०/०० ते १/५०० ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार (कंकाळमाळ आश्रमशाळेकडे जाणारा रस्ता) | ४९.९९ |
| १५ | रा.मा.४ ते चोखी आमली गुजराथ राज्य हद्द पर्यंतचा रस्ता बांधकाम करणे.व संरक्षण भित बांधणे ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार (आयुक्त आश्रमशाळेकडे जाणारा रस्ता) | ५०.०० |

| | | |
|----|--|----------------|
| १६ | खडकापाणी आश्रमशाळा ते पाटीलपाडा रस्त्याची सुधारणा करणे.कि.मी.०/०० ते २/०० ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार | ४९.९८ |
| १७ | खडकापाणी आश्रमशाळा ते पाडवीपाडा रस्त्याची सुधारणा करणे. कि.मी.०/०० ते १/५०० ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार | ४९.९९ |
| १८ | धडगाव ते रोषमाळ खु. आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे.कि.मी.०/०० ते १३/०० ता.धडगांव, जि.नंदुरबार | १०६.५० |
| १९ | भराडीपादर उखळसाग भोयरा रस्ता कि.मी. ६/०० ते १०/०० ची सुधारणा करणे. ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार | ९५.९४ |
| २० | प्र.रा.मा. १ ते भगदरी रस्ता कि.मी. ०/०० ते ३/७०० इ.जी.मा. ३९ ची सुधारणा करणे, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार | ९९.६० |
| २१ | धडगाव ते रोषमाळ खु. आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे.कि.मी.७/०० ते १०/०० ता.धडगांव, जि.नंदुरबार | ११७.८७ |
| २२ | कात्री प्राथमिक आरोग्य केंद्र ते हानीपाडा रस्ता ग्रा.मा. ३७ ची सुधारणा करणे. कि.मी.०/०० ते १/५०० ता. धडगाव, जि.नंदूरबार | ८८.४६ |
| २३ | खर्डा ते हातधुई आश्रम शाळेच्या रस्त्यांची सुधारणा करणे. कि.मी. ०/०० ते ३/२०० ता. धडगाव जि.नंदुरबार | ९९.७५ |
| २४ | मालपाडा (कात्रीचा हानीपाडा) कुंडल ते मोजरा शासकीय आश्रमशाळेपर्यंत रस्ता ग्रा.मा. ३७ ची सुधारणा करणे. कि.मी. १/५०० ते ३/०० ता. धडगाव जि. नंदूरबार | ९३.३६ |
| २५ | धडगाव ते रोषमाळ (खुर्द) शासकीय आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे रा.मा. ८ कि.मी. ४/३०० ते ५/५०० व कि.मी. ८/६०० ते ९/६०० ता. धडगाव, जि. नंदूरबार | ८१.५७ |
| २६ | मोरंबा शासकीय आश्रमशाळेला जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे. ता. अक्कलकुवा, जि. नंदूरबार | १८.०० |
| २७ | ओहवा सरपंचपाडा ते खाई रस्ता इजिमा-७० किमी ते १०/०० ता. अक्कलकुवा, जि नंदुरबार | ९०.६२ |
| २८ | राम क्र. ३ ते साकलीउमर बेडाकुंड वेली जमाना रस्ता इजिमा-४१ किमी ०/०० ते १२/४०० रस्त्याची सुधारणा करणे,अक्कलकुवा, जि नंदुरबार | ९९.९८ |
| २९ | तेलखेडी आश्रमशाळाते मोदलगाव गोरंबा रस्ता प्रजिमा- ३ किमी १६/०० ते १७/०० व १८/७५० ते १९/२५० रस्त्याची सुधारणा करणे ता. धडगाव, जि नंदुरबार | ९५.४२ |
| ३० | तलाई आश्रमशाळा ते असली रस्त्याचे बांधकाम करणे, ता. धडगाव, जि नंदुरबार | ९७.६२ |
| ३१ | तलाई आश्रमशाळा संकुलातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे ता. धडगाव, जि नंदुरबार | २६.४९ |
| | एकुण ३१ कामे | २१०४.०७ |

वरील बांधकामाचे बाबतीत सहमती प्रदान करीत असताना पुढीलबाबींची पुर्तता करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्देश दिले आहेत. सदरन बाबींची पुर्तता करून या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी.

१. अंदाजपत्रकातील दराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे परिपत्रक क्रमांक-डिएसआर१०९०/सीआर-६४५३/नियो-३, दि. १४/०७/१९९३ व जीईएन-१०२००१/सीआर-३/नियोजन-३, दि. २२/०२/२००१ मधील तरतूदींचे अनुपालन झाले असल्याबाबतची खात्री करून घेण्यात यावी.
२. डांबरीकरणाच्या तरतूदी सा.बां.वि. परीपत्रक क्र.-संकीर्ण-२०७/प्र.क्र.२५७/रस्ते-१, दि.२१/०१/२००८, क्र. संकीर्ण-२००९/प्र.क्र.११६/रस्ते-१, दि. ०४/१२/२००९ व क्र. संकीर्ण-२०१४/प्र.क्र.०६/रस्ते-१, दि. २६/०५/२०१४ व दि. ०७/०८/२०१४ नुसार आहेत याची खात्री तांत्रिक मान्यता प्रदान करणाऱ्या अधिकाऱ्यांने करावी.
३. रस्त्याच्या पृष्ठभागावरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने योग्य आकाराच्या व उताराच्या साईड गटर्स करण्यात याव्यात
४. सदरील कामांस वनजमीन/ पर्यावरण विभागाची आवश्यकता असल्यास संबधित विभागाच्या पुर्व परवानगी घेतल्याशिवाय काम हाती घेण्यात येवू नये.
५. लहान पुल, मोठे पूल व रेल्वे उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आखणीस सक्षम अधिकाऱ्यांची मंजूरी प्राप्त केल्यानंतरच अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी प्रदान करण्यात यावी.
६. रस्त्यांच्या भौमितीक मानकांबाबत शासन परीपत्रक क्र. बिडीएम-१०८७/सीआर ५३०६/नियोजन-३ दि. १३/०५/१९८८ मधील तरतूदींचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

या कामांची निविदा प्रक्रीया प्रचलित कार्यपध्दती/नियमांचे पालन करून करावी. तसेच बांधकामासंबंधीचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक साध्य अहवाल शासनास विहित प्रपत्रात सादर करावे. तसेच रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गम काम पूर्ण केल्याबाबतचा फलक कामाच्या ठिकाणी दर्शनिय भागी लावावा.

वरील कामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्यात यावी सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग पहीला, उपविभाग- तीन, परीच्छेद २७(२) नुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१७१६२१०४१३२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

प्रभाकर गावडे

उपसचिव

प्रत,

१. मा.मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव ,मंत्रालय,मुंबई

२. मा.राज्यमंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. स्वीय सहायक, मा.प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
४. सार्वजनिक बांधकाम विभाग / नियोजन विभाग / वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
६. उपसचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
७. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे.
८. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.